



# DAMODAR INDUSTRIES LIMITED

Date: November 26, 2022

To,  
The Manager – CRD  
BSE Limited  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Fort  
Mumbai – 400001  
Ref.: Script Code 521220

To,  
National Stock Exchange of India Limited  
The Corporate Relation Department,  
Exchange Plaza, Plot no. C/1, G Block  
Bandra - Kurla Complex  
Bandra (E) Mumbai - 400 051  
Script Symbol : DAMODARIND

Dear Sir/Madam,

**Subject: Notice in respect of Transfer of Equity shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) Suspense Account.**

Dear Sir/Madam,

We enclose herewith copies of the Notice, in respect of transfer of Equity shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) Suspense Account, published on November 24, 2022 in the following newspapers in accordance with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016:

1. Business Standard
2. Mumbai Lakshadeep

Kindly take the same on record.

Thanking You  
For **Damodar Industries Limited**

SUBODH  
KUMAR SONI

Digitally signed by  
SUBODH KUMAR SONI  
Date: 2022.11.26  
15:39:26 +05'30'

Subodh Kumar Soni  
Company Secretary

- Encl: 1. Copy of Notice published in Business Standard  
2. Copy of Notice published in Mumbai Lakshadeep

Regd.Office : 19/22 & 27/30, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400 013.

Tel : +91-22-49763203

Factory : Survey No. 265 / 10 / 1, Demni Road, Dadra Village, D.& N. H. (U. T.) - 396 230 Tel.: 0260 3253390

:T- 26, MIDC Amravati, Addl. Indl. Area, MIDC, Textile Park, **Nandgaon Peth**, Maharashtra - 444 901.

Email : cs@damodargroup.com | Website : www.damodargroup.com | GST No. : 27AAACD3850G1ZV | CIN : L17110MH1987PLC045575





**PUBLIC NOTICE**  
I, Lt Gen VK Narula R/O B6/906 Sahara Grace MG Road Gungrum - 122002 have lost original property papers of Flat E804 Jalvayu Vihar Sector A, Powai Mumbai. (1) Original Agreement of Sale (1-14 pgs) favouring Lt. Commander Balraj Singh and Commander Vijay Shankar Prasad (2) Initial allotment letter (01-08 pgs) betn Air force Housing board and Surj Lt BS Gill (c) original Share certificate of BS Gill and Capt. Shankar Prasad of E-804, Jalvayu Vihar Sector A Powai Mumbai.  
**Contact : 8800700555**

**NOTICE**  
Mr. Ramakant Palankar, a member of Majiwade Aadarsh Co. Op. Housing Society Limited ("Society"), owner of Flat No. B-307, Majiwade Aadarsh Co. Op. Housing Society Limited, Swami Vivekanand Nagar, Nath Pai Marg, Mhada Colony Pokhnan Road No. 2 Thane, West 400610, Thane, Maharashtra, died on 18/12/2019 in Thane without making any nomination. The Society hereby invites claims or objections from the heirs or other claimant/s or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the Flat No. B-307 situated in the Society within a period of 14 days from the publication of the notice, with the copies of relevant proofs to support the claim / objection. If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be at liberty to deal with the shares and interest of the deceased member late Ramakant Palankar in the manner provided under the bye-laws of the Society. In case of any claims / objections kindly contact the managing committee in the Society office within the prescribed 14 days.  
For and behalf of  
**Majiwade Aadarsh**  
Co. Op. Housing Society Limited  
Sd/-  
Place : Thane (Secretary)  
Date : 24/11/2022

**PUBLIC NOTICE**  
Please take notice that, my clients, **Mrs. Akshata Shashikant Gawli and Mr. Shashikant Jayram Gawli** both residing at E/7, Shree Sadhana Co-operative Housing Society, 3rd Floor, Tejpal Scheme Main Road No.4, Vile Parle (E), Mumbai 400 057, have lost/misplaced the Original documents pertaining to Flat No. 5, Ground Floor Satpravitni Co-operative Housing Society Ltd., Swami Nityanand Marg, Koldongri Lane No.2, Andheri (East), Mumbai 400 069, which is more particularly described in the Schedule of Property written hereunder (hereinafter referred to as the 'said property') namely Affidavit, Gift Deed, Deed Of Confirmation made between Shri. Omprakash Kathuria and Shri. Lazer Silvanose Das Registration No. 6741 of 2001 in which paper count was 1 to 13, dated 17/10/2001 and Allotment Letter dated 18-07-2001 issued by the Satpravitni Co-operative Housing Society Ltd. to Shri. Omprakash Kathuria. My client has obtained an Articles Lost Certificate bearing No.41628-2022 dated 28-10-2022 from Andheri Police Station in respect of aforementioned lost/misplaced original documents.

In view of the same, my client hereby gives notice to the public at large and calls upon any persons claiming an interest in the said property or any part thereof by way sale, exchange, bequest, possession, let, lease, sublease, tenancy, license, mortgage, inheritance, gift, lien, charge, loans, joint ventures, partnerships, maintenance, easement, trust, possession, or any encumbrances howsoever, to submit their objections and claims in writing along with supportive documentary proof to the undersigned within a period of 15 days from the date of the publication of this notice, failing which my client will presume that no adverse claims or objections concerning "the said property" exists or if they do exist they stand waived hereinafter.

**SCHEDULE OF THE PROPERTY**  
Flat No. 5, Ground Floor Satpravitni Co-operative Housing Society Ltd., Swami Nityanand Marg, Koldongri Lane No.2, Andheri (East), Mumbai 400 069, admeasuring area about 240 sq. ft. (built up area) situated on CTS Nos. 68, Survey No.48, Village Vile Parle, in the Registration District of Mumbai City and Mumbai Suburban District.

**Place : Mumbai**  
**Date : 24.11.2022**  
Sd/-  
**ADV. SURABHI S. NIKAM**  
121, Anand Sagar CHS, Flat No.4, Charkop, Sector 1, Kandivali(W), Mumbai - 400 067.

**RECOVERY OFFICER**  
**MAHARASHTRA CO-OPRATIVES SOCIETIES ACT1960,Act 156,Rule1961,Rule 107**  
C/O SHIVKRUPA SAHAKARI PATPEDI LTD., Sai Darshan Building, Gala No. 203 Opp. (1,2) J.K. Petrol Pump, Purna Bus Stop Purna, At/Post- Kalher, Tal-Bhiwandi. Dist- Thane 421302. Mob 9320680523

**FORM "Z"**  
(See sub-rule [(11)(d-1)] of rule 107)

**POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY**  
Whereas the undersigned being the Recovery officer of the **MR. HEMANT NAMDEO MOHITE** under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issue a demand notice dated 25.11.2019 calling upon the judgment debtor.

**MR.ASHOK SHANKARLAL BHANUSHALI** to repay the amount mentioned in the notice being RS. **3,37,909/-** in words (Rs. Three Lakh Thirty Seven Thousand Nine Hundred Nine Only) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issue a notice for attachment date 19.10.2022 And attached the property describe herein below.

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 [11 (D-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 18<sup>th</sup> **Day of OCTOBER 2022.**

The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the RECOVERY OFFICER **MR. HEMANT NAMDEO MOHITE** for an amount RS. **3,37,909/-** in words (Rs. Three Lakh Thirty Seven Thousand Nine Hundred Nine Only) and interest thereon.

**DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**  
Shop No.4,Gajanan Redimato Store, Mistry Compound, At-Purna, Post- Kalher, Tal- Bhiwandi, Dist- Thane, 421302. Area - **Bounded By**, On the North by:- On the South by:- On the East by:- On the West by:-

**Sd/- MR. HEMANT NAMDEO MOHITE**  
Recovery Officer  
Att- Shivkrupa Sahakari Patpedhi Ltd. Mumbai

**Date: 19.10.2022**  
**Place : Kalher**

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given that all the financial transactions / Bank Transactions / loans/ advances/ Income Tax Filings etc. of Amarnath Securities Limited were handled by ex-promoters of the company who were still directors till October 03, 2022, however, due to their resignation hence forth all the transactions of the bank account with ICICI bank Thane Gokhale branch will be handled by current promoter Mr. Omkar Herlekar.  
All Loans / Advances/ Income Tax Filings or any other transaction in the company till date were responsibility of Ex-Promoters / Directors, current promoter has no role in any transaction done till November 23,2022, any liability arising out of such transaction shall be sole responsibility of ex-promoters/directors.  
**Amarnath Securities Limited**

**SOUTH EAST CENTRAL RAILWAY**  
**E -TENDER NOTICE FOR ENGINEERING WORKS**  
Sr. No. (1) E-Tender No.: **DRM- ENGG-BSP-T-97-22-23**, **Date: 18.11.2022**. **Work:** Re-conditioning/ Re-surfacing of existing wornout 90R/ 52kg/90kg of Tongue rail, CMS- Crossing & Switches under the jurisdiction of ADEN/CENTRAL/BSP. **Tender Value:** ₹ 17,93,593.24. **EMD:** ₹ 35,900.00. **Completion Period:** **12 Months.**  
**Start Date of Submission of Tender: 28.11.2022. Last Date of Submission of Tender: Upto 11.00 hours on 12.12.2022.**  
The complete information of above E-Tender Notice is available over websites: **http://www.irops.gov.in** Bids other than e-bids shall not be accepted against above Tender.  
**Divisional Railway Manager(Engg)**  
CPR/10/327 **S.E.C.Rly, Bilsapur.**  
f South East Central Railway @secrail

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given that MR. MOHAMMED SALEEM ABDUL AZEEZ KHAN alias MOHAMMED SALEEM KHAN is the owner of Tenement No. 158/1263, Motilal Nagar-1 Sahayog Co-operative Housing Society Ltd., Motilal Nagar No.1, Near Motilal Nagar Municipal School, Road No. 3, Goregaon West, Mumbai-400104 (Hereinafter will be referred as the said TENEMENT) and the said Tenement was previously allotted to MR. MOHAMMED AMIN FATEH MOHAMMED under Allotment Letter No. 758 dated 19/01/1967 and Possession Letter No. 1263 dated 21/07/1967. The said MR. MOHAMMED AMIN FATEH MOHAMMED transferred the said Tenement by executing affidavit dated 05/09/1973 in favour of MR. ABDUL AZEEZ KHAN and the said Tenement was transferred in the name of MR. ABDUL AZEEZ KHAN under Possession Letter No. 1204 dated 10/03/1998. The said MR. ABDUL AZEEZ KHAN transferred the said Tenement in favour of his daughter SHAMIM BANU KHAN by executing affidavit dated 17/06/2008 and the said Tenement was transferred in the name of SHAMIM BANU KHAN under Transfer Letter No. 3569 dated 06/08/2008 and Possession Letter No. 3570 dated 06/08/2008. The said SHAMIM BANU KHAN gifted the said Tenement to First Party under registered Gift Deed Document No. BRL-4-8155-2019 dated 01/06/2019 and having Receipt No. 9067. The said Tenement was transferred in the name of MR. MOHAMMED SALEEM ABDUL AZEEZ KHAN alias MOHAMMED SALEEM KHAN under Transfer Letter No. 884/2019 dated 02/08/2019 by the authorities of MH&AD Board. MR. MOHAMMED SALEEM ABDUL AZEEZ KHAN alias MOHAMMED SALEEM KHAN want to sell the said Tenement and MR. MOHAMMED SALEEM ABDUL AZEEZ KHAN alias MOHAMMED SALEEM KHAN is proceeding for registration of sale deed in the office of Joint Sub Registrar of Assurance Mumbai Borivali MSD to complete the said sale transaction. Any person having any right, title, interest, claim or demand of any nature whatsoever in respect of the said Tenement, is hereby required to make the same known in writing along with documentary proof thereof, to the undersigned advocate, within 14 days from date of publication hereof, failing which the negotiation shall be completed without any reference to such claims and claim if any shall be deemed to have been given up or waived.  
**Place: Mumbai,**  
**Date: 24.11.2022**  
Sd/-  
**Advt. Saba Ansari**  
635, BPT Railway Line Gate No.4, Wadala, Mumbai-37  
Mob.: 8779027070

**Karnataka Bank Ltd**  
**NOTICE U/S 13(2) & (3) OF SARFAESI ACT 2002**  
Asset Recovery Management Branch, 2nd Floor, E Block, The Metropolitan, Plot No. C 26 & 27, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051  
PHONE: 022-26572804/13/16  
E-Mail : mumbaiam@kbbank.com  
CIN: L8510KA1924PLC001128

**1. Mr. Narendran Dhanji Sakaria S/o Mr. Dhanji Nathu Sakaria**  
**2. Mrs. Anupama Narendran Sakaria W/o Mr. Narendran Sakaria**  
**Both Residing At: A/301, Jay Somnath Apartment, S V Road, R N P Park, Asha Nagar, Sai Baba Mandir, Thane - 401105.**  
The Term Loan A/c No.1067001800098401 for Rs.13,44,856.00, availed by you 1) Mr. Narendran Dhanji Sakaria as a borrower and you 2) Mrs. Anupama Narendran Sakaria as a joint borrower at our Bhayander (E) Branch has been classified as Non Performing Asset on 31.03.2021 with effect from 01.03.2021 and that action under SARFAESI Act has been initiated by issuing a detailed Demand Notice under Section 13(2)&(3) of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 by the Authorised officer of the Bank on 22.03.2022 to all of you. The said Demand Notices sent by speed post with acknowledgment dues to all of you have been returned undelivered. Hence, we have published the contents of the Demand Notice by way of this Notice by observing the procedures laid down in the SARFAESI Act 2002. The total liability as on 21.03.2022 due to the Bank is **Rs.14,45,305.53 with future rate of interest compounded monthly with effect from 28.02.2022.** You are called upon to pay the same within 60 days from the date of this notice.

**Brief Description of Assets:-** All that piece and parcel of Residential Flat No. 105, Wing D, admeasuring area 24.492 Sq. Mtrs. Carpet area type-1, BHK, on the first floor in the building to be known as Aravali Sankul constructed on the land bearing Survey No. 37/1, 37/2, 37/3, 38/0, 39/2 totally admeasuring 1-32-3H.R.P situate lying and being at Village Bandhivalli, Taluka and registration Sub District Karjat, District and Registration District of Raigad within the limit of Karjat Panchayat Samitee and Raigad Zilla Parishad.  
Please note that I, the Authorised Officer of the secured creditor Bank intend to enforce the aforesaid security in the event of failure to discharge your liabilities in full on or before the expiry of 60 days from the date of this publication.  
Further, your attention is drawn to the provisions of Section 13 (8) of the Act, wherein the time for redemption of mortgage is available only up to the date of publication of notice for public auction or inviting tenders.  
Chief Manager  
Place: Mumbai Date: 23.11.2022

**PUBLIC NOTICE**  
**Form No. NCLT 3A**  
**Advertisement detailing Petition**  
(See Rule 35)  
**Company Petition (I.B.) / 594/MB/2022**  
**Notice of Petition**

**In the matter of:**  
**Piramal Capital and Housing Finance Limited ... Petitioner / Financial Creditor**  
**Versus**  
**Wamika Real Estate Private Limited ... Respondent/Corporate Debtor**  
A petition being, Company Petition (I.B.)/594/MB/2022 ("said Petition") under Section 7 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 ("IBC"), for initiation of corporate insolvency resolution process against the Corporate Debtor, Wamika Real Estate Private Limited was presented before the Bench No. II (now transferred to Bench No. IV) of the National Company Law Tribunal, Mumbai ("NCLT") by us on behalf of our client, the Petitioner, Piramal Capital and Housing Finance Limited on 28<sup>th</sup> April 2022. By and under an order dated 9<sup>th</sup> November 2022 passed by the NCLT, the Petitioner was directed to publish the present notice. Accordingly, please note that the said Petition is fixed for hearing before Bench No. IV of the NCLT on 4<sup>th</sup> January 2023.  
Any person desirous of opposing or supporting the said Petition should send to the undersigned, notice of his/her intention, signed by him/her or his/her advocate, with his/her name and address, so as to reach the undersigned not later than two days before the date fixed for the hearing of the petition. Where he/she seeks to oppose the petition, the grounds of opposition or a copy of his/her affidavit shall be furnished with such notice. A copy of the petition will be furnished by the undersigned to any person requiring the same.  
Dated this 24<sup>th</sup> day of November 2022  
Nanki Grewal  
Partner  
Wadia Ghandy & Company  
(Advocate for Petitioner)  
Address: 2<sup>nd</sup> Floor, N.M. Wadia Building, 123 Mahatma Gandhi Road, Mumbai, 400 001

**PUBLIC NOTICE**  
**Form No. NCLT 3A**  
**Advertisement detailing Petition**  
(See Rule 35)  
**Company Petition (I.B.) / 656/MB/2022**  
**Notice of Petition**

**In the matter of:**  
**Piramal Capital and Housing Finance Limited ... Petitioner / Financial Creditor**  
**Versus**  
**Prithvi Residency Private Limited ... Respondent/ Corporate Debtor**  
A petition being, Company Petition (I.B.)/ 656/MB/2022 ("said Petition") under Section 7 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 ("IBC"), for initiation of corporate insolvency resolution process against the Corporate Debtor, Prithvi Residency Private Limited was presented before the Bench No. II (now transferred to Bench No. IV) of the National Company Law Tribunal, Mumbai ("NCLT") by us on behalf of our client, the Petitioner, Piramal Capital and Housing Finance Limited on 27<sup>th</sup> April 2022. By and under an order dated 9<sup>th</sup> November 2022 passed by the NCLT, the Petitioner was directed to publish the present notice. Accordingly, please note that the said Petition is fixed for hearing before Bench No. IV of the NCLT on 4<sup>th</sup> January 2023.  
Any person desirous of opposing or supporting the said Petition should send to the undersigned, notice of his/her intention, signed by him/her or his/her advocate, with his/her name and address, so as to reach the undersigned not later than two days before the date fixed for the hearing of the petition. Where he/she seeks to oppose the petition, the grounds of opposition or a copy of his/her affidavit shall be furnished with such notice. A copy of the petition will be furnished by the undersigned to any person requiring the same.  
Dated this 24<sup>th</sup> day of November 2022  
Shoma Maitra  
Partner  
Wadia Ghandy & Company  
(Advocate for Petitioner)  
Address: 2<sup>nd</sup> Floor, N.M. Wadia Building, 123 Mahatma Gandhi Road, Mumbai, 400 001

**RECOVERY OFFICER**  
**MAHARASHTRA CO-OPRATIVES SOCIETIES ACT1960,Act 156,Rule1961,Rule 107**  
C/O SHIVKRUPA SAHAKARI PATPEDI LTD., Sai Darshan Building, Gala No. 203 Opp. (1,2) J.K. Petrol Pump, Purna Bus Stop Purna, At/Post- Kalher, Tal-Bhiwandi. Dist- Thane 421302. Mob 9320680523

**FORM "Z"**  
(See sub-rule [(11)(d-1)] of rule 107)

**POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY**  
Whereas the undersigned being the Recovery officer of the **MR. HEMANT NAMDEO MOHITE** under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issue a demand notice dated 23.02.2019 calling upon the judgment debtor.

**MR.PATIL TULSHIRAM DHARMA , MR. PATIL NIKHIL TULSHIRAM** to repay the amount mentioned in the notice being RS. **2,03,196/-** in words (Rs. Two Lakh Three Thousand Nine Hundred Nine Six Only) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issue a notice for attachment date 18.09.2022 And attached the property describe herein below.

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 [11 (D-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 18<sup>th</sup> **Day of OCTOBER 2022.**

The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the RECOVERY OFFICER **MR. HEMANT NAMDEO MOHITE** for an amount RS. **2,03,196/-** in words (Rs. Two Lakh Three Thousand One Hundred Ninety Six Only) and interest thereon.

**DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**  
Ghar No.2772, Block No.109, Property No.10011037, Sai Krupa Building, Balkum Pada No.1 Balkum, Near Narayan Patil, Thane(W) 400608  
Area - 495 Sq.Ft. **Bounded By**, On the North by:- On the South by:- On the East by:- On the West by:-

**Sd/- MR. HEMANT NAMDEO MOHITE**  
Recovery Officer  
Att- Shivkrupa Sahakari Patpedhi Ltd. Mumbai

**Date: 18.10.2022**  
**Place : Kalher**

**UNITY SMALL FINANCE BANK LTD**  
Corporate Office: Centrum House, Vidyanagari Marg, Kalina, Santacruz (E) Mumbai – 400 098

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given that the below mentioned document has been misplaced and not traceable and the registered owner/claimant has requested to issue a paper publication and hand over of a certified copy in lieu thereof of the document being Agreement for sale dated 17/12/1994 executed between Mayuresh Land Developers Pvt Ltd, Sadashiv Ganapat Kharade and Bhima Shankar Co-op Housing Society Ltd pertaining to Flat No. 2, 1st Floor, Building No: A/7, Plot No: 13, Sector 19A, Nerul, Navi Mumbai. The Bank has proceeded to take necessary action/steps including obtaining the duly certified copy of the said document from the concerned authorities. Any person(s) coming into possession of the aforesaid document and/or any person(s) who is/are having knowledge of the whereabouts of the aforesaid document are hereby requested to inform the same and return the document within 07 (Seven) days from the date of publication of this notice to the Counsel of the Bank at following address **Adv. Rupesh V.R., 11/21, Vijay Vilas, Anand Nagar, Opp. New Horizon School, Off. Ghodbunder Road, Thane, Mumbai- 400615 (Mail ID vakvilp77@gmail.com)** and the public are warned not to deal with the said document and any person receiving or dealing with the said document would do so at their own risk and responsibility (including criminal liability) and the Bank shall not be liable in any manner whatsoever for any loss incurred by such person(s) on account of any such unauthorized dealing. The Public is cautioned against dealing in any way with the above mentioned document.  
**Date: 24/11/2022**  
**Place : Mumbai**  
For Unity Small Finance Bank Ltd  
Authorised Signatory

**PUBLIC NOTICE**  
NOTICE IS HEREBY GIVEN THAT, We are verifying the title of Gandhinagar Ashadeep Co-operative Housing Society Limited., a co-operative housing society registered under the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 bearing its registration No. BOM/HSG/7667 dated 30/07/1981, and having its registered office at Gandhi Nagar Co-operative Housing Society Ltd., Gandhi Nagar, Bandra (East), Mumbai 400 051 (Society) with respect to their leasehold rights to the land more particularly described in the Schedule hereunder (Land) and the ownership rights of the building known as Building 65 Gandhinagar standing thereon and more particularly described in the Schedule hereunder (Building No. 65). The Land and the Building No. 65 shall be hereinafter collectively referred to as Property.  
The Land is owned by MHADA and MHADA has executed a registered Indenture of Lease in favour of the Society, dated March 26, 1998 and is duly registered at General Stamp Office Bombay, bearing No. 2188197/12651, for a leasehold period of ninety-nine years, commencing from April 01, 1980. Further, the Building No. 65 is owned by the Society by virtue of a registered Deed of Sale dated March 26, 1998 and is duly registered at General Stamp Office Bombay, bearing No. 2188197/12651.  
A list of the current members of the Society and the details of the flats occupied by each of them is annexed hereto.  
All persons having any claim in respect of the Property (defined in the Schedule hereunder) and the members flats as and by way of sale, exchange, mortgage, development rights, TDR rights, FSI Rights, gift, lien, trust, lease, possession, inheritance, easement or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing to the undersigned at our office at V Mall, 205, Thakur Complex, Kandivali (East), Mumbai-400101, within 14 (Fourteen) days from the publication of this Notice otherwise, the same, if any, will be considered as waived.  
**THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:**  
ALL THAT leasehold plot of land bearing CTS Nos. 635 (part) admeasuring 872.58 (Eight Hundred and Seventy two point Five Eight) square meters or thereabouts lying and being situated at Gandhi Nagar of Village Bandra East, Taluka Bandra, District Mumbai Suburban, within the Registration District and Sub District of Mumbai City and Mumbai Suburban along with a building standing thereon, known as 'Building 65 Gandhinagar' consisting of ground plus 2 (Two) upper floors, in aggregate comprising of 36 (Thirty Six) residential flats occupied by the members of the Gandhinagar Ashadeep Co-operative Society Ltd. The Land is bounded as follows: On or towards the East: S.I.H.S Building no. 66; On or towards the West: 20' 00" Wide Road; On or towards the North: Open Space; and On or towards the South: 40' 00" Wide Road  
**Dated this 24th day of November, 2022**  
For JS Law Associates,  
Jaina S. Shah, Advocate

Annexure		
Sr. No.	Flat No.	Name
1.	2821	Shri Sameer Vitthal Desai
2.	2822	Shri Kacharu Bhadane
3.	2823	Shri Shyam Kumar Nair
4.	2824	Shri Promod Srinivas Kulkarni
5.	2825	Smt. Arpana Patil
6.	2826	Smt. Smrita Sandeep Wadehra
7.	2827	Shri. Mulchand Suthar
8.	2828	Shri. Arvind Rameshwarprasad Soni
9.	2829	Shri. Raju Laxam Khotwad / Smt. Vandana Raju Khotwad
10.	2830	Shri. Shirish Laxman Parkar
11.	2831	Shri. Bhagwat Jaywant Gaikwad / Smt. Varsha Bhagwat Gaikwad
12.	2832	Shri. Ashok Kashinath Pawar
13.	2833	Shri. Mahesh Bhambare
14.	2834	Shri. Milind Shyamkant Raikar
15.	2835	Shri. Dnyaneshwar Shankar Mane / Smt. Bhagyashree Dnyaneshwar Mane
16.	2836	Shri. Deven Ramesh Nazare / Smt. Manisha Ramesh Nazare / Shri. Ramesh Vishnu Nazare
17.	2837	Shri. Prafullachandra Sukalkar / Smt. Shobha Prafullachandra Sukalkar
18.	2838	Shri. Sheshchand Rameevak Gupta / Smt. Sheela Sheshchand Gupta
19.	2839	Shri. Vilas Govind Kokate
20.	2840	Smt. Geeta Relumal Asrani
21.	2841	Smt. Shreelekha Madhavadas
22.	2842	M/s Vaishya Bhajan Mandal / Shri Pravin Sheth
23.	2843	Smt. Anupama Suresh Mhaisne / Shri. Suresh Bhaurao Mhaisne
24.	2844	Shri. Vishwanath Bommayya Devadiga
25.	2845	Shri. Prashant Dattaram Gaonkar / Miss. Ulka Dattaram Gaonkar
26.	2846	Shri. Rajesh Shridhar Sarmalkar
27.	2847	Shri. Ashok Pandurang Shirke
28.	2848	Shri. Shashikant Karekar (Document under process)
29.	2849	Smt. Vandana Chandrakant Sawant
30.	2850	Shri. Dinsh Bhalchandra Raut / Smt. Mrudula Bhalchandra Raut
31.	2851	Smt. Vilma Bhausaheb Deshmukh
32.	2852	Smt. Chandrikaban Indravaddan Dalal / Rajiv Indravaddan Dalal / Alka Hitesh Shah
33.	2853	Shri. Sanjay Pokale
34.	2854	Shri. Krushnik Mukesh Patel (Smt. Yogni Mukesh Patel – POA)
35.	2855	Smt. Shilpa Shailesh Parab / Shri. Shailesh Pandurang Parab
36.	2856	Shri. Subhash Bhikaji Korgaonkar / Shilpa Subhash Korgaonkar
We, Gandhi Nagar Ashadeep Co-operative Housing Society Limited, hereby give our consent for the publication of the aforesaid Notice.		
Chairman	Secretary	Treasurer

**DAMODAR INDUSTRIES LIMITED**  
Reg. Off.: 19/22 & 27/30, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai 400 013.  
Corporate Identity Number: L17110MH1987PLC045575  
• Tel : +91 - 022 -49763203  
• E-mail: cs@damadogroup.com • www.damadogroup.com

**NOTICE TO SHAREHOLDERS**  
(For Transfer of unpaid/unclaimed dividend and equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Account)  
Sub: (1) Reminder to claim the dividends remaining unpaid/unclaimed.  
(2) Transfer of unclaimed equity shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) Account  
NOTICE is hereby given pursuant to the provisions of the Companies Act, 2013 ("The Act") read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("The Rules") notified by the Ministry of Corporate Affairs(MCA), Government of India.  
As per Section 124(5) of the Act, all dividends remaining unpaid or unclaimed for a period of seven years are required to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF).  
Members of the Company are hereby informed that in terms of provisions of Section 124(6) of the Companies Act,2013, all shares in respect of which dividend have remained unclaimed/unpaid for seven consecutive years or more, are required to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) set up by the Government of India.  
Further, as per the provision of IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules,2016 as amended, (IEPF Rules) the concerned members, in respect of whom dividend have remained unclaimed/unpaid for seven consecutive years, are being provided an opportunity to claim such unpaid/unclaimed dividends, by sending a letter under their signature together with self attested copy of PAN Card and cancel cheque, so as to reach at the office of the our Registered Transfer Agent (RTA), Link Intime India Pvt. Ltd. C. 101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, Tel.No.: (022) 49186270, e-mail- iepf.shares@linkintime.com in latest by 11/03/2023.  
The details of such members and number of shares and dividend amount that would be required to be transferred to the IEPF Authority, is being made available on Company's website's also. In the event a valid claim not received by the Company by 11/03/2023, the Company shall take suitable steps to transfer such shares in an accordance with the provisions mentioned in the said IEPF Rules.  
Once the shares transferred to the IEPF Authority by the Company, such shares may be claimed by the concerned Members only from the IEPF Authority by the following procedure under the aforesaid IEPF Rules, as amended or restated from time to time.  
Details of Unclaimed/unpaid dividends are available with Company, in respect of year 2015-16 (Interim Dividend) onwards, details whereof are available on the website of the Company. <http://www.damadogroup.com/investors> under the Investor information category. All Members are advised to claim their stake immediately for such unclaimed/unpaid dividend.  
A Member having any query on this matter may contact the Company Secretary or our RTA M/s. Link Intime India Pvt. Ltd. by sending letter/ E-mail.  
For Damodar Industries Limited  
Sd/-  
Subodh Kumar Soni  
Company Secretary

**Place : Mumbai**  
**Date : 22/11/2022**

**यूनियन बैंक Union Bank of India**  
यूनियन बैंक ऑफ इंडिया - A Government of India Enterprise  
अनंदा आंध्रिया Corporation


**KHARGHAR SEC - 8 BRANCH:** Shop No. 4, 5, 6, Vasundhara Chs., Plot No. 13, 14, Sector- 8, Kharghar, Navi Mumbai - 410210.

**POSSESSION NOTICE [Rule-8 (1)] (For Immovable Property)**  
Whereas the undersigned being the **Authorized Officer of the Union Bank of India, Kharghar, Sector 8 (15301) Branch** under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a **Demand Notice Dated 18.08.2022**, calling upon the **Borrower Mr. Rohit Ganpat Jagpat and Mr. Ganpat Nagu Jagpat** to repay the amount mentioned in the notice being **Rs. 26,67,431.00 (Rupees Twenty Six Lakhs Sixty Seven Thousand Four Hundred and Thirty One Only)** and interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice.  
The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has **Taken Possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this **18<sup>th</sup> day of November of the year 2022.**  
The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **Union Bank of India, Kharghar, Sector 8 (15301) Branch** for an amount of **Rs. 26,67,431.00** and interest thereon. The Borrower's attention is invited to the provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.  
**Description of Secured Assets:**  
Unit No.12, Plot No. B 20, Navketan CHS., Sector 7, Khanda Colony, New Panvel West Pin 410206 Dist. Raigad Consisting of Ground +1 upper Floor admeasuring 27.542 SqMt. **Bounded by East:** Open Passage, **West:** Internal Road, **North:** Unit No 15, **South:** Unit 11.  
**Date : 23.11.2022**  
**Place : Mumbai**  
Authorised Officer, UNION BANK OF INDIA

**VERITAS FINANCE PRIVATE LIMITED**  
CIN: U65923TN2015PTC100328  
Regd. Office: SKCL Central Square 1, South Wing, 1st Floor, Unit C28-C25, CIPET Road, Thiru Vi Ka Industrial Estate, Guindy, Chennai - 600 032  
Web: [www.veritasfin.in](http://www.veritasfin.in) | Email: [secretarial@veritasfin.in](mailto:secretarial@veritasfin.in) | Tel: 044 - 4615 9011

**CALL OPTION NOTICE - NON-CONVERTIBLE DEBENTURES (ISIN INE448U07182)**  
Notice is hereby given pursuant to Regulation 17A of Securities and Exchange Board of India (Issue and Listing of Debt Securities) Regulations, 2008 and Regulation 15 of Securities and Exchange Board of India (Issue and Listing of Non-Convertible Securities) Regulations, 2021, to the debenture holders that Veritas Finance Private Limited ("The Issuer Company") has an option to exercise call option with a notice period of at least 30 (Thirty) days prior to the Call Option Date, being January 12, 2023 to redeem Secured, Rated, Listed, Redeem





**जाहीर नोटीस**

तमाम लोकांस याददारे कळविण्यात येत आहे की, माझे अशिल श्री सिध्दार्थ जयदेव शील व श्रीमती मंजु रवी शील यांचा माला क्र. ९ व ९० निकोश इंडस्ट्रीयल इस्टेट प्रिमायसेस बिल्डिंग नं. २ के. सो.लि. पांडुरंग वाडी, सांबाबा मार्ग, सम्राट हॉटेलच्या मागे, पेपकर पाडा, मिरारोड (पु) ठाणे ४०९१०७ चे शेअर सर्टीफिकेट न. १० व ११ भाग क्र १८१ ते २०० व भाग क्र. २०१ ते २२० हे पांडुरंगवाडी ते मिरारोड स्टेशन येथे मिळाने प्रवास करताना रिव्हेत हरवले आहे, तसेच माझ्या अशिलाने सदर संस्थेकडे ड्युलिंकेट शेअर सर्टीफिकेटसाठी अर्ज केलेला आहे. याबाबतील कोणचाही काही हरकत/ दावा असल्यास तर त्यांनी सदर नोटीस प्रसिध्द झालेल्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत खालील दिलेल्या पत्त्यावर कळवावे. सदर नमुद्र दिसासा हरकत न आल्यास सदर संस्था माझ्या अशिलाला ड्युलिंकेट शेअर सर्टीफिकेट देण्याची कार्यवाही सुरू करतील.


**सही**

**हरीश प. भंडारी (वकील)**

शॉप न.१,१२,मंगल शॉगंग रोड, गोल्डन नेस्ट फेस ६, मिरा भाईर रोड मिरा रोड, ठाणे.

**PUBLIC NOTICE**

This is to certify that We **MR. SATISH BABASAHEB WANVE** aged 36 years. & **MRS. NEHA SATISH WANVE** we are lawful and absolute owner of flat premises lying being and situated at **Flat No. 001, A- Wing, 1st Floor, Kandivali Hiren CHS Ltd, Plot No. 53, Gokhale Road, Dahanukarwadi, Kandivali (W), Mumbai-400 067** and we are holding Share certificate bearing Share Certificate No. 1, Distinctive Nos. 1 to 5 and We have require publish the above said lost/ misplaced share certificate in English Edition of Active Times News Paper and The Marathi edition of Mumbai Lakshadweep News Paper dated 24/11/2022 and I hereby required to make the same known to me at my said address within 7 days from the date of publication of public notice dated 24/11/2022 in the both news papers.



**जाहीर सूचना**

येथे सूचना देण्यात येत आहे की, १) श्रीमती रश्मा रजनीकांत श्राफ व २) श्री. रजनीकांत नारायणदास श्राफ हे फ्लॅट क्र.२०२, २रा मजला, बी विंग, चित्रकुट म्हणून ज्ञात इमारत, दी जय चित्रकुट को-ऑप.हौसिंग सोसायटी लि., क्षेत्रफळ ५२० चौ.फु. तत्सम ४८.३१ चौ.मी. विट्ठल अंग क्षेत्र, कुलुपवाडी रोड, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६, या जागेचे कायदेशीर मालक व ताबेदार आहेत तसेच सोसायटीद्वारे विरतीत अनुक्रमांक ३५६ ते ३६० (दोन्हीसह) धाक रु.०/- प्रत्येकीचे ५ शेअर्सचे भागप्रमाणपत्र क्र.७२ चे धाक आहेत, बापुदे सदा फ्लॅट व सदर शेअर्स (खालील अनुसूचीत सविस्तर नमुद्र मालमत्ता) आणि सदर फ्लॅटबाबत सर्व अधिकार, हक्क व हित आणि सोसायटीद्वारे विरतीत शेअर्सचे धाक आहेत. याचे अशील अर्थात १) श्री. निशा मनहर सौंदगार व २) श्री. मनहर लालजी सौंदगार आणि ३) श्रीमती अर्थात मनहर सौंदगार हे सदर फ्लॅट खरेदीसाठी व्यवहार करीत आहेत.

असे की, १) श्रीमती रश्मा रजनीकांत श्राफ व २) श्री. रजनीकांत नारायणदास श्राफ आणि ३) श्री. नारायणदास बाबलीशरा श्राफ हे मुळ मालक आहेत आणि श्री. नारायणदास बाबलीशरा श्राफ यांचे २२ मार्चवर, २०११ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुक्कला कारनामाना नमुद्रमाणे कारांदेरीर यासद्वारांनी त्यांचे अधिभाजीत शेअर्स १) श्रीमती रश्मा रजनीकांत श्राफ व २) श्री. रजनीकांत नारायणदास श्राफ यांच्या नावे दिनांक १९ ऑक्टोबर, २०१२ रोजीचे नोंद क्र.बीआरएए-१/४४४४/२०१२ नुसार नोंदीकृत दिनांक १९ ऑक्टोबर, २०१२ रोजीचे मुक्कला कारनामानाद्वारे मुक्त केले.

जर कोणता व्यक्ती सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, हस्तांतरण, तारण (तत्सम किंवा अन्य प्रकारे) अदलाबदल, वासाहक, भाडेपट्टा, मालकी हक्क, वहिवाट, कायदेशीर हक्क, परवाना, बक्षीस, मृत्युपत्र, न्यास, परिरक्षा, ताबा किंवा बोजा किंवा अन्य जमी स्वस्वात कोणताही दावा, आक्षेप, अधिकांर किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वस्वात कागदोपरी पुराव्यांसह लेखी स्वस्वात रिजस्टर्ड पोस्ट एडीने माझ्या खाली नमुद्र केलेल्या पत्त्यावर त्यांच्या सदर मालमत्तेचे अधिकांराबाबत आणि सदर मालमत्ताचे हस्तांतरणाबाबत आक्षेप/दाव्याचे पुच्छवेई दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतीसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा सदर मालमत्ता ही अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय सर्व अधिभागापासून मुक्त आहे असे घोषित केले जाईल आणि दावा काही असल्यास त्यास किंवा स्वगित केले आहे असे समजले जाईल.

**मालमत्तेची अनुसूची**

**फ्लॅट क्र.२०२, २रा मजला, बी विंग, क्षेत्रफळ ५२० चौ.फु. तत्सम ४८.३१ चौ.मी. बिल्डअप बस, चित्रकुट म्हणून ज्ञात इमारत, दी जय चित्रकुट को-ऑप.हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात सोसायटी, कुलुपवाडी रोड, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६, गाव कांन्हेरी, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा.**

**श्री. प्रशांत ए. राणे वकील, उच्च न्यायालय**

चेंबर: कार्यालय क्र.०२, १ला मजला, गिनार टॉवर, एस.व्ही. रोड, कावेंरी गोल्डच्या बर, दहिसर पोलिस ठाणसमोर, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८.

ठिकाण: मुंबई  
दिनांक: २४.११.२०२२

**इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि.**

(पुर्वीची इक्वीटास फायनान्स लि.)

कापोरिट कार्यालय: क्र.७६१, स्पेन्सर प्लाझा, ४था मजला, फेझ-२, अन्नार्ड रोड, चेवई, तामिळनाडू-६००००२.


**ताबा सूचना**

**(नियम ८-(१) (स्थावर मालमत्ता))**

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनांशियल असेट्स अँड एनफोर्सेमेंट ऑफ सिक्युरिटी इंस्टेरेट अँवट २००२ अंतर्गत ये. इक्वीटास स्मॉल फायनान्स बँकचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंस्टेरेट (एनफोर्सेमेंट) रुल्स, २००२ च्या नियम ९ सहावाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकारांतर्गत कर्जदारांना खाली नमुद्रमाणे भागणी सूचना विरतीत केली होती आणि त्या सूचनेनुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम याच कारण्यास सांगण्यात आले होते. सदर कर्जदार खाली वा नमुद्र केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार, जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी जिल्हा दंडाधिकारी, ठाणे यांच्याद्वारे पारित दिनांक १७.०६.२०२२ रोजीचे प्रकरण प्रामिभूरी ६५१/एसए/२०२२ आदेशानुसार सफायसी कायद्याच्या कलम १४ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारांतर्गत खाली नमुद्र केलेल्या कोणताही वास्तविक दावा घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावाक करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी मे. इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडकडे सूचनेत नमुद्र रक्कम तसेच भागणी सूचनेच्या तारखेपासून कारारराने पुढील व्याज व इतर शुल्क जमा करावे.

कर्जदार/जामिनदाराचे नावे	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन (स्थावर मालमत्ता)	भागणी सूचना तारीख व रक्कम (रु.)	पुर्नताबा दिनांक
१) श्री. आशाराम तोलाराम देवारी २) श्रीमती सिता आशाराम देवारी कर्ज क्र.:VLPHBORV0002572 शाखा: अंधेरी	दुकान क्र.९, बळवजरा, श्री स्वामी समर्थ नगर, इमारत क्र.१५, आसमी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., गाव विरार, तालुका वसई, जिल्हा पालघर येथील जागेचे सर्व भाग व खंड.	दिनांक: ३०.११.२०१९ रोजी रु.११,९१,०५५/- (सोपे अकरा लाख एकाश्वतर हजार पंचाशत्तर फक्त) (१८.११.२०२२ रोजी एकूण थकबाजी रु.२०,६३,२९२/-) तसेच रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत व्याज शुल्क इत्यादी	१८.११.२०२२

सही/- प्राधिकृत अधिकारी  
इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि.



**होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड**

सीआयएन: एल६५१९०एमएच२०१०पीटीसी२४०७३,  
वेबसाइट: homefirstindia.com दूर.क्र.:१८००३०००८४२५ ई-मेल: loanfirst@homefirstindia.com

**परिशिष्ट-४-ए (पहा नियम ८(६))**

**स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना**

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एनफोर्सेमेंट ऑफ सिक्युरिटी इंस्टेरेट अँवट २००२ सहावाचिता सिक्युरिटी इंस्टेरेट (एनफोर्सेमेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६) अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार व सहकर्जदारांना रकाना (२) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, प्रतिभूत धनकोटकडे रकाना (२) नुसार तारण/अभिप्राीत असलेल्या स्थावर मालमत्तेचा खाली नमुद्र तपशिलांनुसार देय रक्कम अधिक व्याज मुक्तेकरिता **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड**च्या वास्तविक अधिकाऱ्यांनी वास्तविक ताबा घेतलेला आहे आणि ज्याअर्थी देयके परफेक्ट करण्यात कसूर केली असल्याने खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमुद्रमाणे जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे व जसे जे आहे या तत्त्वावर सदर मालमत्तेच्या विक्रीद्वारे देयके मुक्त करण्याची प्रक्रिया सदर कायद्याच्या कलम १३(१२) अन्वये खालील स्वाक्षरीकर्त्यांना अधिकार दिलेले आहेत. **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड** यांना देय रकाना (१) नुसार कर्जदार व सहकर्जदारांकडून देय रकमेच्या वसुलीकरिता लिलाव विक्री ऑनलाईन पद्धतीने केली जाईल.

अ. क्र.	कर्जदार व सहकर्जदाराचे नाव	मालमत्तेचे तपशील	भागणी सूचना तारीख	भागणी रक्कम	ताबा दिनांक	बाजार म्युच रु.	इटरे (रु.)	लिलावाची तारीख व वेळ	इटरे व दस्तावेज सादर करण्याची अंतिम तारीख	प्राधिकृत अधिकाऱ्याचे क्रमांक
1.	क्रीष्णा बिम्पया पुजारी	फ्लॅट क्र. ३०२, ए विंग, ४१, लिसरा मजला, समुद्री कॉम्प्लेक्स, सव्हे क्र. ९, डिव्कसल फार्, भिवपुरी स्थानकासमोर कर्जत, जिल्हा रायगड - ४२१५०३	09-09-2022	4,07,713	14-11-2022	9,49,900	94,990	26-12-2022 (11am-2pm)	२४.१२.२०२२ (साय.५.००)	9770491073
2.	सावित्रा सिताराम सावंत, मनोज सिताराम सावंत, शिल्पा रामदास सावंत	फ्लॅट क्र. २०१, ब्लॉक/इमारत ०९, फ्लाय रेसिडेन्सी, नवरत्न रेसिडेन्सीजवळ, काका दा घाबा, हाजी मलंग रोड, कल्याण (पूर्व), कल्याण-४२१३०६	09-09-2022	13,01,543	14-11-2022	7,50,750	75,075	26-12-2022 (11am-2pm)	२४.१२.२०२२ (साय.५.००)	9770491073
3.	जयदेव गोवाल मंडल, उमा जयदेव मंडल	फ्लॅट क्र. ००४, ब्लॉक/इमारत २बी, श्री शुभम कोहोसोल., नादिवली, देसला पाडा, डोंडिवली - ४०००६१	09-09-2022	18,30,993	14-11-2022	18,12,600	1,81,260	26-12-2022 (11am-2pm)	२४.१२.२०२२ (साय.५.००)	9770491073
4.	दादा रंगनाथ काडिले,	फ्लॅट क्र. १५, ब्लॉक/इमारत सी, श्री ज्ञानेश्वर माऊली को-ऑप हौसोलि., गट क्र. ८०, हिस्सा क्र. २ गाव विचुंबे, ता. पानवेल, जि. रायगड, पनवेल, महाराष्ट्र - ४१०२०६	09-09-2022	13,61,670	16-11-2022	14,78,400	1,47,840	26-12-2022 (11am-2pm)	२४.१२.२०२२ (साय.५.००)	9770491073
5.	शेखर लक्ष्मण वनमाला, संगिता शेखर वनमाला	फ्लॅट क्र. ४०२, सेक्टर ०४, ब्लॉक/इमारत, ए विंग, अण्णा कर्म रेसिडेन्सी, सव्हे क्र. १६६१/१, १६६१/२, १६६१/२, १६७२/१, १६७२/२, १६७२/३, १६७२/४, १६७२/५, १६७२/६, १६७२/७, १६७२/८, १६७३/१, १६७३/२, १६७३/३, १६७३/४, १६७३/५, १६७३/६, १६७३/७, १६७३/८, १६७३/९, १६७३/१०, १६७३/११, १६७३/१२, १६७३/१३, १६७३/१४, १६७३/१५, १६७३/१६, १६७३/१७, १६७३/१८, १६७३/१९, १६७३/२०, १६७३/२१, १६७३/२२, १६७३/२३, १६७३/२४, १६७३/२५, १६७३/२६, १६७३/२७, १६७३/२८, १६७३/२९, १६७३/३०, १६७३/३१, १६७३/३२, १६७३/३३, १६७३/३४, १६७३/३५, १६७३/३६, १६७३/३७, १६७३/३८, १६७३/३९, १६७३/४०, १६७३/४१, १६७३/४२, १६७३/४३, १६७३/४४, १६७३/४५, १६७३/४६, १६७३/४७, १६७३/४८, १६७३/४९, १६७३/५०, १६७३/५१, १६७३/५२, १६७३/५३, १६७३/५४, १६७३/५५, १६७३/५६, १६७३/५७, १६७३/५८, १६७३/५९, १६७३/६०, १६७३/६१, १६७३/६२, १६७३/६३, १६७३/६४, १६७३/६५, १६७३/६६, १६७३/६७, १६७३/६८, १६७३/६९, १६७३/७०, १६७३/७१, १६७३/७२, १६७३/७३, १६७३/७४, १६७३/७५, १६७३/७६, १६७३/७७, १६७३/७८, १६७३/७९, १६७३/८०, १६७३/८१, १६७३/८२, १६७३/८३, १६७३/८४, १६७३/८५, १६७३/८६, १६७३/८७, १६७३/८८, १६७३/८९, १६७३/९०, १६७३/९१, १६७३/९२, १६७३/९३, १६७३/९४, १६७३/९५, १६७३/९६, १६७३/९७, १६७३/९८, १६७३/९९, १६७४/००, १६७४/०१, १६७४/०२, १६७४/०३, १६७४/०४, १६७४/०५, १६७४/०६, १६७४/०७, १६७४/०८, १६७४/०९, १६७४/१०, १६७४/११, १६७४/१२, १६७४/१३, १६७४/१४, १६७४/१५, १६७४/१६, १६७४/१७, १६७४/१८, १६७४/१९, १६७४/२०, १६७४/२१, १६७४/२२, १६७४/२३, १६७४/२४, १६७४/२५, १६७४/२६, १६७४/२७, १६७४/२८, १६७४/२९, १६७४/३०, १६७४/३१, १६७४/३२, १६७४/३३, १६७४/३४, १६७४/३५, १६७४/३६, १६७४/३७, १६७४/३८, १६७४/३९, १६७४/४०, १६७४/४१, १६७४/४२, १६७४/४३, १६७४/४४, १६७४/४५, १६७४/४६, १६७४/४७, १६७४/४८, १६७४/४९, १६७४/५०, १६७४/५१, १६७४/५२, १६७४/५३, १६७४/५४, १६७४/५५, १६७४/५६, १६७४/५७, १६७४/५८, १६७४/५९, १६७४/६०, १६७४/६१, १६७४/६२, १६७४/६३, १६७४/६४, १६७४/६५, १६७४/६६, १६७४/६७, १६७४/६८, १६७४/६९, १६७४/७०, १६७४/७१, १६७४/७२, १६७४/७३, १६७४/७४, १६७४/७५, १६७४/७६, १६७४/७७, १६७४/७८, १६७४/७९, १६७४/८०, १६७४/८१, १६७४/८२, १६७४/८३, १६७४/८४, १६७४/८५, १६७४/८६, १६७४/८७, १६७४/८८, १६७४/८९, १६७४/९०, १६७४/९१, १६७४/९२, १६७४/९३, १६७४/९४, १६७४/९५, १६७४/९६, १६७४/९७, १६७४/९८, १६७४/९९, १६७५/००, १६७५/०१, १६७५/०२, १६७५/०३, १६७५/०४, १६७५/०५, १६७५/०६, १६७५/०७, १६७५/०८, १६७५/०९, १६७५/१०, १६७५/११, १६७५/१२, १६७५/१३, १६७५/१४, १६७५/१५, १६७५/१६, १६७५/१७, १६७५/१८, १६७५/१९, १६७५/२०, १६७५/२१, १६७५/२२, १६७५/२३, १६७५/२४, १६७५/२५, १६७५/२६, १६७५/२७, १६७५/२८, १६७५/२९, १६७५/३०, १६७५/३१, १६७५/३२, १६७५/३३, १६७५/३४, १६७५/३५, १६७५/३६, १६७५/३७, १६७५/३८, १६७५/३९, १६७५/४०, १६७५/४१, १६७५/४२, १६७५/४३, १६७५/४४, १६७५/४५, १६७५/४६, १६७५/४७, १६७५/४८, १६७५/४९, १६७५/५०, १६७५/५१, १६७५/५२, १६७५/५३, १६७५/५४, १६७५/५५, १६७५/५६, १६७५/५७, १६७५/५८, १६७५/५९, १६७५/६०, १६७५/६१, १६७५/६२, १६७५/६३, १६७५/६४, १६७५/६५, १६७५/६६, १६७५/६७, १६७५/६८, १६७५/६९, १६७५/७०, १६७५/७१, १६७५/७२, १६७५/७३, १६७५/७४, १६७५/७५, १६७५/७६, १६७५/७७, १६७५/७८, १६७५/७९, १६७५/८०, १६७५/८१, १६७५/८२, १६७५/८३, १६७५/८४, १६७५/८५, १६७५/८६, १६७५/८७, १६७५/८८, १६७५/८९, १६७५/९०, १६७५/९१, १६७५/९२, १६७५/९३, १६७५/९४, १६७५/९५, १६७५/९६, १६७५/९७, १६७५/९८, १६७५/९९, १६७६/००, १६७६/०१, १६७६/०२, १६७६/०३, १६७६/०४, १६७६/०५, १६७६/०६, १६७६/०७, १६७६/०८, १६७६/०९, १६७६/१०, १६७६/११, १६७६/१२, १६७६/१३, १६७६/१४, १६७६/१५, १६७६/१६, १६७६/१७, १६७६/१८, १६७६/१९, १६७६/२०, १६७६/२१, १६७६/२२, १६७६/२३, १६७६/२४, १६७६/२५, १६७६/२६, १६७६/२७, १६७६/२८, १६७६/२९, १६७६/३०, १६७६/३१, १६७६/३२, १६७६/३३, १६७६/३४, १६७६/३५, १६७६/३६, १६७६/३७, १६७६/३८, १६७६/३९, १६७६/४०, १६७६/४१, १६७६/४२, १६७६/४३, १६७६/४४, १६७६/४५, १६७६/४६, १६७६/४७, १६७६/४८, १६७६/४९, १६७६/५०, १६७६/५१, १६७६/५२, १६७६/५३, १६७६/५४, १६७६/५५, १६७६/५६, १६७६/५७, १६७६/५८, १६७६/५९, १६७६/६०, १६७६/६१, १६७६/६२, १६७६/६३, १६७६/६४, १६७६/६५, १६७६/६६, १६७६/६७, १६७६/६८, १६७६/६९, १६७६/७०, १६७६/७१, १६७६/७२, १६७६/७३, १६७६/७४, १६७६/७५, १६७६/७६, १६७६/७७, १६७६/७८, १६७६/७९, १६७६/८०, १६७६/८१, १६७६/८२, १६७६/८३, १६७६/८४, १६७६/८५, १६७६/८६, १६७६/८७, १६७६/८८, १६७६/८९, १६७६/९०, १६७६/९१, १६७६/९२, १६७६/९३, १६७६/९४, १६७६/९५, १६७६/९६, १६७६/९७, १६७६/९८, १६७६/९९, १६७७/००, १६७७/०१, १६७७/०२, १६७७/०३, १६७७/०४, १६७७/०५, १६७७/०६, १६७७/०७, १६७७/०८, १६७७/०९, १६७७/१०, १६७७/११, १६७७/१२, १६७७/१३, १६७७/१४, १६७७/१५, १६७७/१६, १६७७/१७, १६७७/१८, १६७७/१९, १६७७/२०,								